

महाराष्ट्र राज्यामध्ये अन्य राज्यातून स्थलांतरित झालेल्या अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना जातीची प्रमाणपत्रे देण्यावाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन परिपत्रक क्र.एसटीसी 1095/प्र.क्र.167/का.10

मंत्रालय विस्तार, मुंबई-400 032.

दिनांक : 27 फेब्रुवारी, 1996.

- वाचा :-
- (1) गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक : बीसी-16014 / 1 / 32 / एससी बॅन्ड बीसीडी-1, दिनांक 22 फेब्रुवारी, 1985.
 - (2) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : एसटीसी-1187 / 81 / 2 / का.10, दिनांक 18.01.1988
 - (3) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : एसटीसी-1192 / 111/ का.10, दिनांक 08.07.1993.

परिपत्रक :- अँक्षण कमिटी ऑन इश्यू ऑफ कास्ट सर्टिफिकेट ट्रॉ शेडयुल कास्टस् अॅन्ड शेडयुल टाईब्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र व इतर यांनी सर्वोच्च न्यायालयात भारत सरकार विरुद्ध रिट पिटीशन (सी) क्रमांक : 898/90 दाखल केले. ह्या याचिकेत "अ" राज्याशी संबंधित असलेली अनुसूचित जात व अनुसूचित जमातीची "ब" राज्यात स्थलांतरित झाल्यावर त्या राज्यात सारखीच नामसादृश्य जात/जमात राज्य घटनेच्या हेतूतर्थ "ब" ह्या राज्याशी संबंधित अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती म्हणून निर्देशित केली गेली असल्यास, स्थलांतरित राज्यात अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीकरिता असलेले हक्क/सवलतीकरिता पात्र समजले जाईल काय हा प्रश्न याचिकेत उपस्थित केला होता. ह्या याचिकेवर दिनांक 18.07.1994 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे शासनाकडून निदेश देण्यात येत आहेत :-

- (1) ज्या अनुसूचित जमातीच्या व्यक्ती इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झाल्यास त्यांच्या मूळच्या राज्यात त्यांना जो अनुसूचित जमातीचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्या दर्जाच्या आधारे फक्त मूळच्या राज्यात त्यांना अनुसूचित जमातीसाठी अनुशेय असलेले फायदे/सवलती प्राप्त होतील. महाराष्ट्र राज्यात त्यांना कोणतेही फायदे/सवलती प्राप्त होणार नाहीत.
- (2) एका राज्यातून दुस-या राज्यात नोकरी, शिक्षण व गैरंकरिता स्थलांतरित होणा-या अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनांते ज्या राज्यात स्थलांतरित झाले असतील त्या राज्यात जातीची प्रमाणपत्रे मिळविण्यातील अडचेण दूर करण्याकरिता केंद्र शासनाने त्यांच्या दिनांक 22.02.1985 च्या अनुक्रमांक-1 वर नमूद केलेल्या पत्रान्वये एका राज्यातून दुस-या राज्यात स्थलांतरित झालेल्यांनाही त्यांच्या वडिलांना त्यांच्या मूळ राज्यातील सक्षम अधिका-याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर ज्या प्रकरणात मूळ राज्यामार्फत चौकशी करणे आवश्यक आहे अशी प्रकरणे वगळता, जातीची प्रमाणपत्रे द्यावीत अशा सूचना निर्गमित केल्या आहेत. स्थलांतरितांना जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जावे लागू नये व ते

ज्या राज्यात स्थलांतरित झाले आहेत त्या राज्यात त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे या उद्देशाने ही सवलत दिलेली आहे. या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जो दर्जा/प्राप्त झालेला आहे व त्या जमातीसाठी ज्या सवलती देय होतात त्या सवलतींचा लाभ घेता येईल. तसेच केंद्र सरकारतर्फे देण्यात येणा-या सवलतीदेखील त्यांना देय ठरतील. परंतु महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेल्यांना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या सवलती देय होणार नाहीत असे पुनः एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

- (3) महाराष्ट्र राज्यात व अन्य राज्यात ज्या समान जाती/जमाती आढळून येतात अशा जाती/जमातीपैकी एखाद्या समान असलेल्या जातीचे/जमातीचे प्रमाणपत्र अन्य संबंधित राज्यातील सक्षम प्राधिका-याने दिलेले असल्यास त्या प्रमाणपत्र धारकास महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीस अनुज्ञेय असलेले कोणतेही फायदे/सवलती मिळणार नाहीत.

2. शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण व सेवायोजन विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व सामान्य प्रशासन विभाग यांनी वरील सूचना/निदेश त्यांच्या नियंत्रणाखालील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या स्वतंत्रीत्या परिपक्वाद्वारे निर्दर्शनास आणाव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुंगंधा बने.
(सुंगंधा बने)
उप सचिव.

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव,
मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
मा.मंत्री/राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव,
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,
संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्रराज्य, पुणे (10 प्रती),
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/ अमरावती/नागपूर,
सर्व विभागीय आयुक्त,
संचालक तथा अध्यक्ष, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे/नाशिक/नागपूर,
सर्व जिल्हा दंडाधिकारी / मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई,
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राद्वारे),
महालेखापाल, महाराष्ट्र-1, मुंबई,
महालेखापाल, महाराष्ट्र-2, नागपूर,
प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपिल शाखा), मुंबई (पत्राने),

प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा),

प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, औरंगाबाद/नागपूर (पत्राने),

प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/औरंगाबाद/नागपूर (पत्राद्वारे),

सर्व कार्यकारी दंडाधिकारी,

सचिव, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली(पत्राने),

आयुक्त, अनुसूचित जाती/जमाती, भारत सरकार, वेस्ट व ब्लॉक नं.1, विंग नं.7, पहिला मजला,

रामकृष्णपूर्ण, नवी दिल्ली - 110066 (पत्राने),

उपसंचालक, अनुसूचित जाती/जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शास्त्री मार्ग, नवी पेठ,

पुणे-411030 (पत्राने),

सामान्य प्रशासन विभाग, (16-ब), मंत्रालय, मुंबई,

सर्व मंत्रालयीन विभाग,

निवड नस्ती, का.10